

केंद्रिय माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये १७ बाबीवरील जिल्हा व सत्र न्यायालय, सातारा या कार्यालयाची माहिती खालीलप्रमाणे :-

१) आपली रचना, कार्ये व कर्तव्ये यांचा तपशील :-

हे कार्यालय मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिपत्याखाली येते. या जिल्ह्यामध्ये एकूण ११ तालुके असून प्रत्येक तालुक्यासाठी कनिष्ठ स्तर दिवाणी व फौजदारी न्यायालये कार्यरत आहेत. माण तालुक्यामध्ये दहिवडी व म्हसवड अशा दोन ठिकाणी न्यायालये स्थापीत आहेत. कराड व पाटण या दोन तालुक्यासाठी कराड येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर तसेच अप्पर जिल्हा न्यायालये अशी दोन न्यायालये स्थापीत आहेत. माण व खटाव या दोन तालुक्यांसाठी वडूज येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर व अप्पर जिल्हा न्यायालय अशी दोन न्यायालये स्थापीत आहेत. फलटण येथे अप्पर जिल्हा न्यायालय आहे. वाई, महाबळेश्वर आणि खंडाळा या तालुक्यांकरीता वाई येथे अतिरिक्त जिल्हा न्यायालय आणि दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर न्यायालय कार्यरत आहे. या सर्व न्यायालयांमधून दिवाणी व फौजदारी स्वरूपाच्या खटल्यांचा न्यायनिवाडा केला जातो. जिल्ह्यासाठी एक प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कार्यरत आहेत. न्यायदान व्यतिरिक्त संपूर्ण जिल्ह्याचे विभाग प्रमुख म्हणून प्रशासनाचे ते कार्य करीत असतात, उर्वरीत न्यायालयासाठी जिल्हा न्यायाधीश, मुख्य न्यायदंडाधिकारी, दिवाणी न्यायाधीश व.स्तर, दिवाणी न्यायाधीश क.स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग दर्जाचे न्यायाधीश कार्यरत आहेत. या कार्यालयाकडे मुख्यतः न्यायदान करणे हे कार्य आहे.

२) आपले अधिकारी व कर्मचारी यांचे अधिकार व कर्तव्ये :-

या विभागात कार्यरत असणाऱ्या न्यायाधीश न्यायीक अधिकारी यांचे अधिकार व कर्तव्ये :

- | | |
|------------------------------|--|
| अ) प्रमुख जिल्हा न्यायाधीश - | दिवाणी व फौजदारी अपीलातील तंट्याचे न्यायदान व संपूर्ण जिल्ह्याचे विभाग प्रमुख या नात्याने प्रशासन अपिलीय अधिकार. |
| ब) जिल्हा न्यायाधीश - | दिवाणी व फौजदारी अपीले सेशनस खटल्यांचे अपिलीय अधिकारी. |

क) दिवाणी न्यायाधीश व.स्तर-

रुपये पाच लाखावरील आर्थिक मर्यादेच्या दाव्यांचे तसेच सरकारविरुद्ध किंवा सरकारने केलेल्या दिवाणी दाव्यांचे न्यायदान करणे.

ड) दिवाणी न्यायाधीश क.स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग -

रुपये पाच लाख आर्थिक मर्यादेपर्यंतच्या दिवाणी प्रकरणातील न्यायदान तसेच फौजदारीकडील प्रकरणांचे न्यायदान करणे . न्यायदान प्रक्रियेतील मूळ न्यायालय.

कर्मचाऱ्यांसाठी दिवाणी व फौजदारी नियमावलीमध्ये नमूद केलेप्रमाणे कर्तव्ये दिलेली असता व त्याप्रमाणे ते कर्तव्य पार पाडतात.

३) निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत अनुसरण्यात येणारी कार्यपद्धती, तसेच पर्यवेक्षण व उत्तरदायित्व :-

हा न्यायीक विभाग असल्याने कायदा व नियम यांनी अनुबंधित केलेल्या तरतुदीनुसारच निर्णय घेतले जातात.

४) स्वतःची कार्ये पार पाडण्यासाठी त्यांच्याकडून ठरविण्यात आलेली मानके :-

या विभागासाठी दिवाणी प्रक्रिया संहिता(CPC), फौजदारी प्रक्रिया संहिता(CrPC) भारतीय न्याय संहिता(BNS), भारतीय नागरीक सुरक्षा संहिता(BNSS), भारतीय पुरावा कायदा(BSA), तसेच दिवाणी व फौजदारी नियमावली इ. नुसार ठरवून दिलेल्या कार्यपद्धतीनुसार कार्ये पार पाडली जातात.

५) त्याच्याकडे असलेले किंवा त्याच्या नियंत्रणात असलेले किंवा त्याची कार्ये पार पाडण्यासाठी त्याच्या कर्मचारी वर्गाकडून वापरण्यात येणारे नियम, विनियम, सूचना नियमपुस्तिका आणि अभिलेख :-

दिवाणी व फौजदारी नियमावलीद्वारे कर्मचाऱ्यांची कर्तव्ये ठरविण्यात आलेली आहेत व त्याला अनुसरूनच ते ती कर्तव्ये पार पाडत असतात.

६) त्याच्याकडे असलेल्या किंवा त्याच्या नियंत्रणाखाली असलेल्या दस्तऐवजांच्या प्रवर्गाचे विवरण :-

दिवाणी व फौजदारी खटल्यांची प्रकरणे, निकाली खटल्यातील प्रकरणे अशा मजकुरांचे दस्तऐवज असतात.

७) आपले धोरण तयार करण्याच्या किंवा त्याची अंमलबजावणी करण्याच्या संबंधात लोकांशी विचारविनिमय करण्यासाठी किंवा लोकांकडून निवेदने केली जाण्यासाठी अस्तित्वात असलेल्या कोणत्याही व्यवस्थेचा तपशील :-

सदरचा न्यायीक विभाग असलेने न्यायदानामध्ये लोकांकडून निवेदने वगैरे घेण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. न्यायाधीशांनी निस्पृहतेने न्यायदान करणे आवश्यक असते तथापी आता लोकन्यायालयाची संकल्पना अस्तित्वात आलेली आहे व कार्यरतही झालेली आहे. त्यानुसार लोकांचा सहभाग घेऊन प्रकरणे जास्तीत जास्त प्रमाणात समेट घडवून मिळविण्यासाठी प्रयत्न केले जातात.

८) आपला एक भाग म्हणून किंवा सल्ला देण्याच्या प्रयोजनासाठी म्हणून घटीत केलेल्या दोन किंवा अधिक व्यक्तींच्या मिळून बनलेल्या मंडळाचे, परिषदांचे समित्यांचे आणि अन्य निकायांचे विवरण आणि त्या मंडळाच्या, परिषदांच्या समित्यांच्या आणि अन्य बैठकी लोकांसाठी खुल्या आहेत किंवा कसे किंवा अशा बैठकीची कार्यवृत्ते जनतेला पहावयास मिळण्याजोगी आहेत किंवा कसे याबाबतचे विवरणपत्र:-

या विभागांतर्गत विधी सेवा प्राधिकरण, वैकल्पीक वाद निवारण कक्ष, कनसिलेशन कोर्ट अशा स्वरूपांच्या समित्यांची स्थापना करण्यात आलेल्या आहेत. या समित्यांवर बनलेल्या मंडळामार्फत मोफत कायदाविषयी लोकजागृती वगैरे स्वरूपाची कामे सदर समितीमार्फत केली जातात. सदरकामी लोकांचा सुध्दा सहभाग घेतला जातो व अशा बैठकांची कार्यवृत्ते लोकांसाठी खुल्या असतात व कार्यवृत्त जनतेला पहावयास मिळू शकतात.

९) आपल्या अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची निर्देशिका :-

या विभागात कार्यरत असणाऱ्या न्यायीक अधिकारी व कर्मचारी यांनी सचोटीने व कर्तव्यपरायणतेने कर्तव्य करावे अशा स्वरूपांची बंधने सर्वांवर लागू

असतात. मा. उच्च न्यायालयाचे मार्गदर्शनानुसार तसेच मा. उच्च न्यायालय दिवाणी /फौजदारी नियमावलीमधील तरतुंदीनुसार न्यायीक अधिकारी व कर्मचारी यांची निर्देशिका ठरवून दिलेली आहे.

१०) आपल्या प्रत्येक अधिकाऱ्याला व कर्मचाऱ्याला मिळणारे मासिक वेतन, तसेच प्राधिकरणाच्या विनियमांमध्ये तरतूद केल्याप्रमाणे नुकसान भरपाई देण्याची पध्दती :-

न्याय विभागात कार्यरत असणाऱ्या न्यायीक अधिकारी व कर्मचारी यांना महाराष्ट्र शासनाने निश्चित केल्याप्रमाणे वेतन मिळते व दरमहाचे वेतन शासनाने निर्देश केलेप्रमाणे बँकेमार्फत दिले जाते. तसेच नुकसान भरपाई देण्याची पध्दत प्रचलित नाही.

११)सर्व योजनांचा तपशील, प्रस्तावित खर्च दर्शविणारा, आपल्या प्रत्येक अभिकरणाला नेमून दिलेला अर्थसंकल्प आणि संवितरित केलेल्या रकमांचा अहवाल

न्यायालयांकडे न्यायदाना व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारच्या योजना राबविल्या जात नसलेने त्यासाठी प्रस्तावित खर्च दर्शविण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

१२) अर्थसहाय्य कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची रीत तसेच वाटप केलेल्या रकमा आणि अशा कर्मचाऱ्यांच्या लाभाधिकाऱ्यांचा तपशील :-

न्याय विभागात काम करणाऱ्या कोणत्याही अधिकारी अथवा कर्मचाऱ्यास वेतना व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचे अर्थसहाय्य दिले जात नाही.

१३) ज्या व्यक्तीना सवलती, परवाने किंवा प्राधिकारपत्रे दिलेली आहेत अशा व्यक्तीचा तपशील :-

जिल्हा न्यायालयाकडून कोणत्याही व्यक्तीला सवलती, परवाने किंवा प्राधिकरणपत्रे दिली जात नाहीत.

१४) इलेक्ट्रॉनिक्स स्वरूपात त्यास उपलब्ध असलेल्या किंवा त्याच्याकडे असलेल्या माहितीच्या संबंधातील तपशील :-

<https://satara.dcourts.gov.in>

१५) माहिती मिळविण्यासाठी नागरिकांना उपलब्ध असणाऱ्या सुविधांचा तपशील, तसेच सार्वजनिक वापरासाठी चालविण्यात येत असलेल्या ग्रंथालयाच्या किंवा वाचनालयाच्या कामकाजाच्या वेळांचा तपशील :-

या विभागात अभिलेख कक्ष वेगळा आहे. माहिती मिळविण्यासाठी कागदपत्रांच्या प्रमाणित नकला मागणीसाठी वेगळी स्वतंत्र व्यवस्था आहे. नागरिकांना प्रकरणातील कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती या दिवाणी तसेच फौजदारी नियमावली मधील तरतुदीनुसार नकलेसाठी अर्ज करून आणि नियमानुसार होणारी फी भरून मिळविता येतात. न्यायालयाचे ग्रंथालय आहे. ते दररोज सुट्टीचा दिवस सोडून सकाळी १०.३० ते ६.०० पर्यंत खुले असते.


१६) जन माहिती अधिकाऱ्यांची नावे, पदनामे आणि इतर तपशील :-

जन माहिती अधिकारी	-	श्री. दिपक वसंतराव देसाई, प्रबंधक, जिल्हा न्यायालय, सातारा.
प्रथम अपिलीय प्राधिकारी	-	श्री. ए. एम. शेटे, जिल्हा न्यायाधीश-१, सातारा.

१७) विहीत करण्यात येईल अशी इतर माहिती :-

सदरचे कार्यालयामध्ये न्यायदानाचे काम चालते, हे काम खुल्या न्यायालयात चालविले जाते. यामध्ये कोणतीही गोपनीयता नसते. न्यायनिर्णय खुल्या न्यायालयात दिला जातो. जनतेसाठी तो खुला असतो. निकालपत्राच्या तसेच इतर कागदपत्रांच्या छायांकित प्रती मागितल्यास त्या अ.क्र. १५ मध्ये नमुद केलेनुसार नागरिकांना नियमानुसार उपलब्ध आहेत.

दिनांक- ०१/१२/२०२५


प्रबंधक तथा जन माहिती अधिकारी,
जिल्हा व सत्र न्यायालय, सातारा.